

श्री.शिवाजी बळीराम काळेवाड, उप  
अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या बदलीने  
पदस्थापनेबाबत.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन आदेश क्रमांक: न्यायाप्र-२०२३/प्र.क्र.४८९/ई-६  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२,  
दिनांक:- १९ सप्टेंबर, २०२४.

संदर्भ:- शासन आदेश, समक्रमांक, दि.२४.०७.२०२४

शासन आदेश :

मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, मुंबई यांनी मुळ अर्ज क्र.१४८८/२०२३ मध्ये दि.१३.०८.२०२४ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरून महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील नियम ४(४) व ४(५) तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने श्री.शिवाजी काळेवाड, उप अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या बदलीने पदस्थापनेबाबतचे यापूर्वीचे संदर्भाधिन दि.२४.०७.२०२४ रोजीचे आदेश रद्द करून त्यांची खालील तक्त्यात रकाना क्र.४ येथे नमूद रिक्त पदावर बदलीने सुधारित पदस्थापना करण्यात येत आहे:-

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	सध्या धारण करीत असलेले पद	बदलीने पदस्थापनेचे पद/ठिकाण
१	२	३	४
१	श्री.शिवाजी बळीराम काळेवाड	उप अधीक्षक भूमि अभिलेख, तळा, जि.रायगड	उप अधीक्षक भूमि अभिलेख, लोहा, जि.नांदेड

- जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.), पुणे यांनी, वरील अधिकाऱ्यास नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्यास तात्काळ कार्यमुक्त करावे.
- संबंधीत अधिकाऱ्यांस नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कोणत्या दिनांकास कार्यमुक्त केले आणि ते नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत शासनास [doe&.rfd@maharashtra.gov.in](mailto:doe&.rfd@maharashtra.gov.in) या ई-मेल आयडीवर त्वरित कळवावे.
- संबंधीत अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच म.ना.से. (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत, असे अर्ज प्राप्त झाल्यास, ते संबंधीत अधिकाऱ्यास मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत. मूळ कार्यालयाकडे बदली झालेल्या अधिकाऱ्याचे रजेचे अर्ज पाठविल्यास सदर अर्जाची दखल घेण्यात येणार नाही.
- सदरहू बदली आदेशानुसार तात्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तपूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तपूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४०९१९१३३०४७५५१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( संजय इंगळे )  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति:-

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे.

प्रत:-

- १) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई -३२.
- २) स्वीय सहायक,अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३)मा.मुख्य सादरकर्ता अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, मुंबई.  
(यांना विनंती करण्यात येते की, मुळ अर्ज क्र.१४८८/२०२३ प्रकरणी सदरहू आदेश मा.न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात यावा.)
- ४)उप संचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.
- ५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- ६) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ७) श्री.शिवाजी बळीराम काळेवाड, उप अधीक्षक भूमि अभिलेख, तळा, जि.रायगड.  
(द्वारा-जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.), पुणे)
- ८) कार्यासन ई-६ संग्रहार्थ.